

वृत्तपत्रीय निवेदन

बँक ऑफ महाराष्ट्र कडून आघाडी वरील कोव्हीड योद्ध्यांसाठी कोव्हीड लसीकरण मोहीम

पुणे दिनांक २ जुन २०२१ : बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या आघाडी वरील कोव्हीड योद्ध्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर, कोथरूड पुणे येथे आयोजित कोव्हीड लसीकरण मोहीमेचे उद्घाटन केले. या प्रसंगी बँकेचे मानव संसाधन विभागाचे सरव्यवस्थापक श्री आर एस बंसल, पुणे शहर विभागाचे विभागीय प्रबंधक श्री राजेश सिंह , पुणे पश्चिम विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री जतीन देसाई व पुणे पूर्व विभागाचे व्यवस्थापक श्री विवेक धवन उपस्थित होते. .

बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांना सदर दोन दिवसीय कोव्हीड लसीकरण मोहिमेचा लाभ घेऊन लास टोचून घेण्याचे आवाहन केले. लसीकरण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यात वाढ होऊन ग्राहकांना अधिक उत्तम व कार्यक्षम सेवा देण्यासाठी हरूप मिळेल असेही श्री राजीव यांनी सांगितले. .

दिनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे यांच्या सहकार्याने सदर कोव्हीड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कोव्हीड लसीकरण मोहिमेच्या दरम्यान बँकेचा कोणताही कर्मचारी आयत्या वेळी लसीकरणाच्या ठिकाणी येऊन पुणे महानगरपालिकेने बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांसाठी खास उपलब्ध करून दिलेल्या कोविन पोर्टल डॅशबोर्ड वर आपली नोंदणी करून लसीकरण करून घेऊ शकेल. बँक ऑफ महाराष्ट्र सदर लसीकरणाचा खर्च सोसणार असल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना या लसीकरणासाठी वैयक्तिक स्तरावर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. कोव्हीड संबंधित सर्व नियमांचे पालन करून व उचित कोव्हीड वर्तणूकीची खबरदारी घेऊन सदर लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

बँकेच्या शाखांमध्ये कार्यरत आघाडीवरील कर्मचार्यांसाठी बँकेने अनेक दक्षतेच्या व लाभदायक उपाययोजना अमलात आणल्या आहेत.